

Total No. of Questions : 8]

SEAT No. :

P2845

[Total No. of Pages : 6

[5615] 1007

F.Y. B.Com. (Semester - I)  
**BANKING AND FINANCE**  
**Fundamentals of Banking - I**  
(2019 Pattern) (Credit System)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 70

Instructions to the candidates:

- 1) Question No. 1 is compulsory.
- 2) Solve any three questions from Q. No. 2 to Q. No. 7.
- 3) Question No. 8 is compulsory.
- 4) Figures to the right indicate full marks.

**Q1) A) Fill in the blanks (any 7) :** [7]

- i) NEFT is introduced in India in the year \_\_\_\_\_.
  - a) 2005
  - b) 2004
  - c) 2007
- ii) Hindu Undivided family's account is \_\_\_\_\_ account holder.
  - a) individual
  - b) institutional
  - c) other
- iii) Accepting deposit is \_\_\_\_\_ function of bank.
  - a) agency
  - b) general utility
  - c) primary
- iv) Bank of England was founded in the year \_\_\_\_\_.
  - a) 1656
  - b) 1913
  - c) 1694

P.T.O.

- v) SWIFT was established in the year \_\_\_\_\_.  
a) 1673  
b) 1974  
c) 1970
- vi) ICICI Bank is \_\_\_\_\_ Bank.  
a) Private  
b) Public  
c) Co-operative
- vii) Imperial Bank of India was established in the year \_\_\_\_\_.  
a) 1935  
b) 1921  
c) 1949
- viii) No Frills Account is opened by \_\_\_\_\_ person.  
a) rich  
b) poor  
c) middle class
- ix) \_\_\_\_\_ is demand deposit account.  
a) Fixed account  
b) Current account  
c) RD account
- B) State whether the following statements are true or false (any 7). [7]
- i) Banker's cheque is drawn by a bank customer.
- ii) State Bank of India was established in 1955.
- iii) Bank of Maharashtra is private bank.
- iv) Flexi deposit is the combination of demand deposit and time deposit.
- v) Married Woman's account is institutional account holder.
- vi) Demand Draft is a cheque drawn upon another branch of a bank.
- vii) Banks offered high rate of interest on fixed deposit.
- viii) Collection and payment of cheque is the primary function of bank.
- ix) RBI introduced the RTGS system in March. 2004.

**Q2)** a) State the origin of the word Bank. [4]

b) Explain the evolution of banking in Asia. [10]

**Q3)** a) Explain in brief the functions of accepting deposits of a bank. [7]

b) Explain in brief the functions of granting loans and advances of a bank. [7]

**Q4)** a) Explain in brief individual account holders of bank. [7]

b) Explain in brief institutional account holders of bank. [7]

**Q5)** a) What is SWIFT? [4]

b) Explain in brief the methods of remittance. [10]

**Q6)** a) Explain in brief evolution of banking in India. [7]

b) Explain in brief evolution of banking in Europe. [7]

**Q7)** a) Explain in brief agency functions of bank. [7]

b) Explain in brief general utility services of bank. [7]

**Q8)** Write a short notes (Any Two) [14]

- a) Closure of Account
- b) Structure of Indian Banking system
- c) Credit card and Debit Card
- d) IMPS



Total No. of Questions : 8]

P2845

[5615]-1007

F.Y. B.Com. (Semester - I)  
**BANKING AND FINANCE**  
**Fundamentals of Banking - I**  
(2019 Pattern) (Credit System)  
**(मराठी रूपांतर)**

वेळ : 3 तास]

[एकूण गुण : 70

- सूचना :- 1) प्रश्न क्र. 1 अनिवार्य आहे.  
2) प्रश्न क्र. 2 ते प्रश्न क्र. 7 यापैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा.  
3) प्रश्न क्र. 8 अनिवार्य आहे.  
4) उजवीकडील अंक प्रश्नांची पूर्ण गुण दर्शवितात.  
5) संदर्भासाठी मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहावी.

- 
- प्रश्न 1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणतेही 7) [7]
- i) ..... या वर्षी भारतात NEFT सुरु करण्यात आली.  
अ) 2005  
ब) 2004  
क) 2007
- ii) हिंदू अविभक्त कुटुंबाचे खाते हे ..... खातेदार आहेत.  
अ) संस्थात्मक  
ब) वैयक्तिक  
क) अन्य
- iii) ठेवी स्विकारणे हे बँकेचे ..... कार्य आहे.  
अ) प्रतिनिधी  
ब) सामान्य उपयुक्त  
क) प्राथमिक
- iv) बँक ऑफ इंग्लंडची स्थापना ..... या वर्षी झाली.  
अ) 1656  
ब) 1913  
क) 1694

- v) स्विफ्टची स्थापना ..... या वर्षी झाली.
- अ) 1973  
ब) 1974  
क) 1970
- vi) आयसीआयसीआय बँक हि ..... बँक आहे.
- अ) खाजगी  
ब) सार्वजनिक  
क) सहकारी
- vii) इंपरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना ..... या वर्षी झाली.
- अ) 1935  
ब) 1921  
क) 1949
- viii) शून्य शिल्लक खाते हे ..... व्यक्तींकडून उघडले जाते.
- अ) श्रीमंत  
ब) गरीब  
क) मध्यम वर्ग
- ix) ..... हे मागणी ठेव आहे.
- अ) मुदत ठेव खाते  
ब) चालू ठेव खाते  
क) आवर्ती ठेव खाते
- ब) खालील विधाने चूक कि बरोबर ते सांगा. (कोणतेही 7) [7]
- बँकेचा ग्राहक बँकर्स धनादेश काढतो.
  - स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 साली झाली.
  - बँक ऑफ महाराष्ट्र हि खाजगी बँक आहे.
  - फ्लेकझी डिपॉज़िट हे मागणी ठेव आणि मुदत ठेवीचे एकत्रिकरण आहे.
  - विवाहित महिलांचे खाते हे संस्थात्मक खातेदार आहे.
  - मागणी धनाकर्ष हे बँकेच्या दुसऱ्या शाखेवर काढलेले धनादेश आहे.
  - बँका मुदत ठेवींवर अधिक व्याज देवू करतात.
  - धनादेशाची वसूली व प्रदान हे बँकेचे प्राथमिक कार्य आहे.
  - आरबीआयने मार्च 2004 मध्ये RTGS सुरू केले.

- प्रश्न 2) अ) बँक शब्दाची उत्पत्ती सांगा. [4]  
ब) आशियातील बँकांची उत्क्रांती स्पष्ट करा. [10]
- प्रश्न 3) अ) बँकांचे ठेवी स्वीकारण्याचे कार्य संक्षिप्त स्पष्ट करा. [7]  
ब) बँकांचे कर्जे व अग्रिम देण्याचे कार्य संक्षिप्त स्पष्ट करा. [7]
- प्रश्न 4) अ) बँकांचे वैयक्तिक खातेदार संक्षिप्त स्पष्ट करा. [7]  
ब) बँकांचे संस्थात्मक खातेदार संक्षिप्त स्पष्ट करा. [7]
- प्रश्न 5) अ) स्विफ्ट (SWIFT) म्हणजे काय? [4]  
ब) पैसे पाठविण्याच्या पद्धती संक्षिप्त रूपात स्पष्ट करा. [10]
- प्रश्न 6) अ) भारतातील बँकांची उत्क्रांती संक्षिप्त स्पष्ट करा. [7]  
ब) युरोपातील बँकांची उत्क्रांती संक्षिप्त स्पष्ट करा. [7]
- प्रश्न 7) अ) बँकांची प्रतिनिधी कार्य संक्षिप्त स्पष्ट करा. [7]  
ब) बँकांची सामान्य उपयुक्त सेवा संक्षिप्त स्पष्ट करा. [7]
- प्रश्न 8) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [14]  
अ) खाते बंद करणे  
ब) भारतीय बँक व्यवस्थेची रचना  
क) क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड  
ड) तत्काळ भरणा सेवा (IMPS)

● ● ●